

August 20, 2018

|   |   |
|---|---|
| 1. <b>National Stock Exchange of India Ltd.</b><br>Exchange Plaza, 5 <sup>th</sup> Floor<br>Plot No. C/1, G Block; Bandra (East)<br>Mumbai 400 051<br><br>NSE Scrip Code: RADIOCITY<br>ISIN: INE919I01016 | 2. <b>BSE Limited</b><br>Corporate Relationship Department<br>Phiroze Jeejeebhoy Towers<br>Dalal Street; Fort<br>Mumbai 400 001<br>BSE Scrip Code: 540366<br>ISIN: INE919I01016 |
|---|---|

Dear Sirs,

**Sub: Public Notice for completion of dispatch of Notice and Annual Report of the 19<sup>th</sup> Annual General Meeting of the Company**

In compliance with Regulation 30 and Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed herewith the copies of the notice published on August 20, 2018 in Newspapers viz. Business Standard (English Newspaper) and Navshakti (Marathi Newspaper) confirming inter alia :-

- Completion of dispatch of Notice and Annual Report;
- Relevant date for voting through electronic means and e-voting information; and
- Book Closure details for 19<sup>th</sup> Annual General Meeting of the Company.

The said newspaper advertisements has also been uploaded on the website of the Company at [www.radiocity.in](http://www.radiocity.in)

Kindly take the above on record and oblige.

Yours faithfully

**For Music Broadcast Limited**



**Chirag Bagadia**

Company Secretary and Compliance Officer

Encl: a/a



**MUSIC BROADCAST LIMITED**

CIN: L64200MH1999PLC137729

Registered Office: 5<sup>th</sup> Floor, RNA Corporate Park, Off. Western Express Highway, Kalanagar, Bandra (East), Mumbai - 400051;  
Tel: +91 22 66969100; Fax: +91 22 26429113;  
Website: [www.radiocity.in](http://www.radiocity.in)



### NOTICE OF ANNUAL GENERAL MEETING, E-VOTING INFORMATION AND BOOK CLOSURE

NOTICE IS HEREBY GIVEN THAT the 19<sup>th</sup> Annual General Meeting (AGM) of the company will be held on **Wednesday, the 12<sup>th</sup> September, 2018** at 3.00 p.m. at Walchand Hirachand Hall, 4<sup>th</sup> Floor, Indian Merchants' Chamber Building, Indian Merchants Chamber Marg, Churchgate, Mumbai - 400 020, to transact the business as set out in the notice of 19<sup>th</sup> AGM.

The Notice of AGM, Annual Report and Attendance Slip have been sent in electronic mode to Members whose e-mail IDs are registered with the Company or the Depository Participant(s) and physical copy of the same has been sent to those Members who have either not registered their e-mail IDs or had requested for a physical copy of the Report. The dispatch of Annual Report / e-communication to Members has been completed on August 18, 2018. The copy of the Annual Report is also available on the Company's website [www.radiocity.in](http://www.radiocity.in). The documents pertaining to the items of business to be transacted in the AGM are open for inspection at the Registered Office of the Company during business hours on any working day to the date of AGM.

#### Instructions for E-voting:

- o Pursuant to section 108 of the Companies Act 2013 ("Act") read with rule 20 of the Rules and regulation 44(1) of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirement) Regulations, 2015, the Company is pleased to provide the facility to Members to exercise their votes by electronic means (e-voting) on resolutions proposed to be passed at AGM. Members holding shares either in physical form or dematerialized form, as on **Thursday, September 06, 2018 (5:00 p.m. IST)**, may cast their vote electronically through electronic voting system of Karvy Computershare Private Limited ("Karvy") from any place (remote e-voting) or through voting at the AGM. A person whose name is recorded in the register of Members or in the Register of beneficial owners maintained by the Depositories as on the cut-off date only shall be entitled to avail the facility of remote e-voting as well as voting at the AGM.
- o The remote e-voting period will commence on Sunday, September 09, 2018 (9:00 a.m. IST) and will end on Tuesday, September 11, 2018 (5:00 p.m. IST). The remote e-voting module shall be disabled for voting at 5.00 p.m. (IST) on Tuesday, September 11, 2018. Once the voting on a resolution(s) is cast by the Member, the Member cannot modify it subsequently.
- o The voting facility shall also be made available at the AGM and Members attending the AGM who have not cast their vote by remote e-voting shall be eligible to vote at the AGM. Members who have cast their vote through remote e-voting, may participate in the AGM but shall not be allowed to vote again in the meeting. Members who have received Attendance Slips by electronic mode are requested to print Attendance Slip and submit duly filled in Attendance Slip at the registration counter at the venue to attend the AGM.
- o Members who have acquired the share after the dispatch of Annual Report and before the cut-off the date, may obtain the user ID and Password by sending request at [evoting@karvy.com](mailto:evoting@karvy.com).
- o The Notice of AGM is available on the Company's website [www.radiocity.in](http://www.radiocity.in) and on the website of Karvy i.e. <https://evoting.karvy.com>. The procedure of electronic voting is available in the Notice of the 19<sup>th</sup> AGM as well as in the email sent to the Members by Karvy. In case of any query and/or grievance, in respect of voting by electronic means, Members may refer to the Help, Frequently Asked Questions (FAQs) and E-voting user manual available at the download section of <https://evoting.karvy.com> (Karvy Website) or contact Mr. B. Venkata Kishore (Unit: Music Broadcast Limited) of Karvy Computershare Private Limited, Karvy Selenium Tower B, Plot 31-32, Gachibowli, Financial District, Nanakramguda, Hyderabad - 500 032 or at [evoting@karvy.com](mailto:evoting@karvy.com) or phone no. 040-6716 1500 or call Karvy's toll free No. 1-800-34-54- 001 for any further clarifications.
- o The Results on resolutions shall be declared not later than 48 hours from the conclusion of the AGM and the resolutions will be deemed to be passed on the AGM date subject to receipt of the requisite number of votes in favor of the Resolutions.
- o The Result declared along with the Scrutinizer's Report will be available on the corporate website of the company, [www.radiocity.in](http://www.radiocity.in) and on Karvy's website, <https://evoting.karvy.com> and communicated to BSE Limited and National Stock Exchange of India Limited.

Notice is further given pursuant to Section 91 of the Act, that the Register of Members and Share Transfer Books shall remain close from Friday, September 07, 2018 to Wednesday, September 12, 2018 (both days inclusive) for the purpose of AGM of the Company.

For Music Broadcast Limited

Sd/-

Chirag Bagadia  
Company Secretary

Place: Mumbai  
Date: 18.08.2018

## CHANGE OF NAME

## NOTE

Collect the full copy of Newspaper for the submission in passport office.

I HAVE CHANGED MY NAME FROM MARIA GUIA STEED TO MARIA GUIA MENDES AS PER AFFIDAVIT DTD. 01/08/2018. CL-80956

I HAVE CHANGED MY NAME FROM DHRUMIL RAKESH SHAH TO DRUMIL RAKESH SHAH VIDE MAHA. GOVT. GAZETTE NO: (M-1694754). CL-343

I HAVE CHANGED MY NAME FROM MOHAMMAD SHADAB TO MOHAMMAD SHADAB ANSARI AS PER MAHARASHTRA STATE GAZETTE CHANGE IN NAME GAZETTE NO. (X-6466) CL-420

I HAVE CHANGED MY NAME FROM AMEERALI RAMZANALI VIRANI TO AMIRALI RAMZANALI VIRANI AS PER DECLARATION CL-549

I HAVE CHANGED MY NAME FROM SAYYED NISAR AHMED RAHEM ALI TO SAYYED NISAR ALI RAHEM ALI AS PER DOCUMENTS CL-549 A

I MR. GHEVARCHAND PRATAPJI JANGID HAVE CHANGED MY MINOR SON'S NAME FROM BHAVESH KUMAR GHEVARCHAND JANGID TO BHAVESH GHEVARCHAND JANGID AS PER AFFIDAVIT CL-703

I HAVE CHANGED MY NAME FROM VARSHA KUMARI GHEVARCHAND JANGID TO VARSHA GHEVARCHAND JANGID AS PER AFFIDAVIT CL-703 A

I HAVE CHANGED MY NAME FROM RADHAKRISHNAN NAIR MADHAVAN NAIR TO RADHAKRISHNAN MADHAVAN NAIR AS PER AFFIDAVIT CL-703 B

I HAVE CHANGED MY NAME FROM VILASINI RADHAKRISHNAN NAIR TO VILASINI RADHAKRISHNAN NAIR AS PER AFFIDAVIT CL-703 C

I HAVE CHANGED MY NAME FROM SIRAJ AHMED TO SIRAJ AHMED ANSARI AS PER AFFIDAVIT CL-703 D

I HAVE CHANGED MY NAME FROM FARHAN TO MOHAMMED FARHAN MOHAMMED HANIF SHAIKH AS PER AFFIDAVIT CL-703 E

I HAVE CHANGED MY NAME FROM USMAN ALI ABBASH ALI TO USMAN ALI ABBAS ALI ZARDI AS PER AFFIDAVIT CL-703 F

I HAVE CHANGED MY NAME FROM ABBASH ALI TO ABBAS ALI ZARDI AS PER AFFIDAVIT CL-

I HAVE CHANGED MY NAME FROM GULABRAO YESHWANT TO GULABRAO YESHWANTRAO GORE AS PER AFFIDAVIT CL-

I HAVE CHANGED MY NAME FROM ARCHANA M. TO ARCHANA MALLAPPA AS PER AFFIDAVIT CL-

I HAVE CHANGED MY NAME FROM MALLAPPA MALLAPPA TO MALLAPPA PATIL AS PER AFFIDAVIT CL-

WE MR. MOHAMMED ASIF TELI MRS. TARANNUM MOHAMMED ASIF HAVE CHANGED OUR MINOR SON'S NAME FROM MOHAMED SUBHAN TELI TO MOHAMMED SU MOHAMMED ASIF TELI AS PER AFFIDAVIT CL-

I HAVE CHANGED MY NAME FROM PRADIP VASANT KADAVE TO PRADIP VASANT KADVE AS PER DOCUMENTS CL-

I HAVE CHANGED MY NAME FROM PRADIP KADAVE TO PRITI PRADIP KADAVE AS PER DOCUMENTS. CL-

I HAVE CHANGED MY NAME FROM NAMRATABEN NIRANJANKUMAR B. TO NAMRATA VINAY PANDYA, AS PER AFFIDAVIT, DATE: 17/08/2018 CL-

I HAVE CHANGED MY NAME FROM BHOOMI CHETWANI TO SEVAKRAM ROHRA, AS PER AFFIDAVIT, DATE: 17/08/2018 CL-

I HAVE CHANGED MY NAME FROM VIJAY PAL TO SUNIL VIJAY SHANKAR PAL, AS PER AFFIDAVIT, DATE: 17/08/2018 CL-

I HAVE CHANGED MY NAME FROM BALKRISHNA SHANKAR GUPTA TO BALKRISHNA SHANKAR GUPTA, AS PER AFFIDAVIT, DATE: 18/08/2018 CL-

WE MR. BALKRISHNA SHANKAR GUPTA & MRS. GEETHA BALKRISHNA GUPTA HAVE CHANGED OUR CHILD'S NAME FROM GUPTAN ATHUL BALKRISHNA GUPTA TO ATHUL BALKRISHNA GUPTA, AS PER AFFIDAVIT, DATE: 18/08/2018 CL-

I HAVE CHANGED MY NAME FROM SAYYED ASGARALI TO (NEW) AHUSSAIN SAYYED AS PER AFFIDAVIT CL-

## CHANGE OF NAME

ISHAFIQUE A. J. A. ANSARI state that my Daughter's name is MARYAM SHAFIQUE AHMED ANSARI but due to technical error her name is mentioned as MARYAM ANSARI SHAFIQUE in her school records & certificates. I state that MARYAM ANSARI SHAFIQUE and MARYAM SHAFIQUE AHMED ANSARI these both names are of the same person and there is no change of identity of her as per affidavit No TP 476818 Dated 6th July 2018.

## सूचना

नॉन-बँकिंग सुपरव्जिजन, मुंबई प्रादेशिक कार्यालय, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, यांनी कनोई कंपिटल होल्डिंग लिमिटेड यांच्या नावे दिलेले नोंदणीचे प्रमाणपत्र कार्यालयीन क्र. १००१ द निर्मल लाइफसाइल कॉर्पोरेट सेंटर, एलबीएस मार्ग, मुलुंड (पश्चिम), मुंबई - ४०० ०८० ह्या पत्त्यावर नोंदणीकृत आहे. (नोंदणी प्रमाणपत्र क्र. 13.00716 दिनांक २०-०४-१९९८) परंतु हे नोंदणीचे प्रमाणपत्र हरवले आहे., कृपया करून कोणत्याही व्यक्तीला असे आढळून आले की वरील पत्त्यावर संपर्क करा. (मोबाइल नंबर - ९८२००८३५८०)

## म्युझिक ब्रॉडकास्ट लिमिटेड

सीआयएन : L64200MH1999PLC137729

नोंदणीकृत कार्यालय : ५ वा मजला, आरएनए कॉर्पोरेट पार्क, ऑफ पश्चिम

दुर्गाती महाभाग, कलानगर, वॉटे (पूर्व), मुंबई - ४०० ०५१.

दूर. : + ९१ २२ ६६९६९००, फॅक्स : ९१ २२ २६४२९१९३

वेबसाइट : www.radiocity.in



## वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना, ई-मतदानाची माहिती व बुक क्लोजर

याद्वारे सूचना देण्यात येत आहे की, कंपनीची १९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा बुधवार, दि. १२ सप्टेंबर, २०१८ रोजी दु. ३.०० वाजता वालचंद हिराचंद सभागृह, ४ था मजला, इंडियन मर्चंट्स चेंबर बिल्डिंग, इंडियन मर्चंट्स चेंबर मार्ग, चर्चीट, मुंबई - ४०० ०२० येथे १९ व्या एजीएमच्या सूचनेत विहित विषयांवर विचारविनिमय करण्यासाठी आयोजित करण्यात येत आहे.

ज्यांची ई-मेल आयडीज कंपनीकडे वा डिपॉझिटरी पार्टिसिपंट्सकडे नोंदवलेले असतील अशा सभासदांना एजीएमची सूचना, वार्षिक अहवाल तसेच उपस्थिती पत्र इलेक्ट्रॉनिक माध्यमातून पाठवण्यात आलेले आहे व ज्या सभासदांनी आपले ई-मेल आयडीज नोंदवलेले असतील किंवा अहवालाच्या प्रत्यक्ष प्रतीकरिता विनंती केली असेल अशा सभासदांना प्रत्यक्ष प्रती पाठवण्यात आलेल्या आहेत. सभासदांना वार्षिक अहवालाची पाठवणी/ई-पत्रव्यवहार दि. १८ ऑगस्ट, २०१८ रोजी पूर्ण करण्यात आला आहे. वार्षिक अहवालाची प्रत कंपनीची वेबसाइट [www.radiocity.in](http://www.radiocity.in) वरील उपलब्ध आहे. एजीएममध्ये विचारविनिमय कावाय्याच्या विषयांचा समावेश असलेले दस्तावेज परीक्षणार्थ कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयात एजीएमच्या तारखेपर्यंत कोणत्याही कार्यदिवसांत कामकाजाच्या वेळेत उपलब्ध असतील.

## ई-मतदानाकरिताचे निर्देश :

- कंपन्या कायदा, २०१३ (कायदा) चे अनुच्छेद १०८ सहवाचन नियमाचे नियम २० तसेच सेबी (सूची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियमन, २०१५ चे विनियम ४४ (१) अंतर्गत कंपनी आपल्या सभासदांना एजीएमच्या ठिकाणी मंजूर करावयाच्या प्रस्तावावर उरावावर आपली मते इलेक्ट्रॉनिक माध्यमातून (ई-मतदान) देण्याची सुविधा उपलब्ध करून देत आहे. गुरुवार, दि. ६ सप्टेंबर, २०१८ सायं. ५.०० वा. (भा. प्र. वे.) रोजीनुसार प्रत्यक्ष स्वरूपातील किंवा डीमटेरियलाइज्ड स्वरूपातील भागधारक असलेले सभासद कार्नी कॉम्प्युटरशेअर प्रायव्हेट लिमिटेड (कार्नी) च्या इलेक्ट्रॉनिक मतदान प्रणालीच्या माध्यमातून अथवा ठिकाणातून (परोक्ष ई-मतदान) किंवा एजीएमच्या ठिकाणी मतदानाद्वारे आपले मत देऊ शकतील. निर्धारित अंतिम तारखेनुसार ज्या व्यक्तीचे नाव सभागृहाद्वारे रजिस्टर किंवा डिपॉझिटरीद्वारे तयार करण्यात आलेल्या ताभार्थी मालकांच्या रजिस्टरमध्ये नोंद असेल अशा व्यक्तीचे केवळ परोक्ष ई-मतदान तसेच एजीएमच्या ठिकाणी मतदानाची सुविधा प्राप्त करण्यास पात्र असतील.
- परोक्ष ई-मतदानाचा कालावधी रविवार, दि. ९ सप्टेंबर, २०१८ रोजी स. ९.०० वा. (भा. प्र. वे.) सुरू होईल व मंगळवार, दि. ११ सप्टेंबर, २०१८ रोजी सायं. ५.०० वा. (भा. प्र. वे.) संपेल. मंगळवार, दि. ११ सप्टेंबर, २०१८ रोजी सायं. ५.०० वा. (भा. प्र. वे.) परोक्ष ई-मतदानाचे मोड्यूल मतदानाकरिता अकार्यरत करण्यात येईल. सभासदाद्वारे उरावावर एकदा मत दिल्यानंतर त्याला पुन्हा ते बदलता येणार नाही.
- मतदानाची सुविधा एजीएमच्या ठिकाणीसुद्धा उपलब्ध करून देण्यात येईल व परोक्ष ई-मतदानाद्वारे आपले मत दिलेले एजीएमच्या ठिकाणी उपस्थित सभासद एजीएमच्या ठिकाणी मत देण्यास पात्र असतील. परोक्ष ई-मतदानाद्वारे मत दिलेले सभासद एजीएममध्ये सहभाग घेऊ शकतील, परंतु त्यांना सभेमध्ये पुन्हा मत देता येणार नाही. इलेक्ट्रॉनिक माध्यमातून उपस्थिती पत्र प्राप्त झालेले सभासद छापील उपस्थिती पत्रासाठी विनंती करू शकतील व भरलेले उपस्थिती पत्र एजीएममध्ये उपस्थित राहण्यासाठी सदर ठिकाणाच्या नोंदणीकरण कार्डेतरवर सादर करू शकतील.
- वार्षिक अहवालाच्या पाठवणीपरचात व निर्धारित अंतिम तारखेपूर्वी ज्या सभासदांनी रोअर्स संपादित केले असतील ते [evoting@karvy.com](mailto:evoting@karvy.com) येथे विनंती पाठवून पुनर आयडी व पासवर्ड प्राप्त करू शकतील.
- एजीएमची सूचना कंपनीची वेबसाइट [www.radiocity.in](http://www.radiocity.in) वर व कार्नीची वेबसाइट <https://evoting.karvy.com> वर उपलब्ध आहे. इलेक्ट्रॉनिक मतदानाची प्रक्रिया १९ व्या एजीएमच्या सूचनेत तसेच कार्नीद्वारे सभासदांना पाठवण्यात आलेल्या ई-मेलमध्येही उपलब्ध आहे. इलेक्ट्रॉनिक साधनाद्वारे दिलेल्या मतदानासंदर्भात कोणतीही शंका व/वा तक्रार असल्यास सभासदांनी <https://evoting.karvy.com> (कार्नी वेबसाइट) च्या download section वर उपलब्ध Help, Frequently Asked Questions (FAQs) व E-voting user manual वाचावे किंवा कार्नी कॉम्प्युटरशेअर प्रायव्हेट लिमिटेडचे श्री. बी. वेंकट किराोर (सुनिट : म्युझिक ब्रॉडकास्ट लिमिटेड) पत्रा कार्नी सेलेनियम टॉवर बी, प्लॉट ३१-३२, गाचीबोवली, फायनान्शियल डिस्ट्रिक्ट, नानकटामगुडा, हैदराबाद - ५०० ०२२ येथे संपर्क साधावा किंवा [evoting@karvy.com](mailto:evoting@karvy.com) वर ई-मेल पाठवावा किंवा दूरध्वनी क्र. ०२०-६७६१५०० वर संपर्क साधावा किंवा कार्नीचा टोल फ्री क्र. १-८००-३४-५४-०६१ वर पुढील कोणत्याही स्पष्टीकरणकरिता संपर्क साधावा.
- एजीएमच्या समाप्तीपासून ४८ तासांच्या आत उरावावरील निकाल घोषित करण्यात येईल व एजीएममध्ये मंजूर करण्यात येणारे उरावे हे उरावांच्या समर्थनार्थ प्राप्त आवश्यक मतांखेच्या अधीन असतील.
- परीनिरीक्षकांच्या अहवालासमवेत घोषित करण्यात आलेला निकाल कंपनीची कॉर्पोरेट वेबसाइट [www.radiocity.in](http://www.radiocity.in) वर तसेच कार्नीची वेबसाइट <https://evoting.karvy.com> वर उपलब्ध असेल व ते बीएसई लिमिटेडला तसेच नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेडला कळविण्यात येईल.

कायद्याच्या अनुच्छेद ११ अंतर्गत पुढे अशी सूचना देण्यात येत आहे की, कंपनीच्या एजीएमच्या निमित्ताने सभासदांचे रजिस्टर व शेअर ट्रान्स्फर बुक्स शुक्रवार, दि. ०७ सप्टेंबर, २०१८ ते बुधवार, दि. १२ सप्टेंबर, २०१८ (दोन्ही दिवस समाविष्ट) दरम्यान बंद असतील.

म्युझिक ब्रॉडकास्ट लिमिटेडकरिता

सही / -  
चिराग बणाडिया  
कंपनी सचिव  
ठिकाण : मुंबई  
दिनांक : १८.०८.२०१८



## दि अकोला अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लि., अकोला (मल्टीस्टेट शेड्युल्ड बँक)

'जनकल्याण' ५८/५९, तोष्णीवाल ले-आऊट शासकीय दूध डेअरी ज मुर्तीजापूर रोड, अकोला-४४४ ००९.

[र.नं.ए.के.एल./बि.एन.के/१०३ दि. १९.०४.१९६३]  
[एम.एस्.सी.एस./१०९/२००० दि. ३१.०८.२०००]

## वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना (फक्त सभासदांकरिता)

दि अकोला अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लि., अकोला या बँकेची सन २०१७-१८ ह्या सहकारी वर्षाची ५५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा शुक्रवार, दि. ०७.०९.२०१८ रोजी दुपारी ठीक ३.०० वाजता 'गायवाड' शेतकरी भवन, उत्पन्न बाजार समिती परिसर, अकोला या ठिकाणी खालील विषय विचारविनिमय करण्यासाठी आयोजित केली आहे. सदर सभेस सर्व सभासदा उपस्थिती प्रार्थनीय आहे.

## सभेपुढील विषय

- दि. ०६ सप्टेंबर, २०१७ रोजी झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभे कामकाजाचे वृत्त वाचून कायम करणे.
- मा. संचालक मंडळाने तयार केलेला सन २०१७-२०१८ या सहकारी वर्षाचा वृत्तांत तसेच ३१ मार्च २०१८ अखेर संपलेल्या वर्षाचे नफातोटा पत्र ताळेबंद स्वीकृत करणे.
- सन २०१७-२०१८ च्या वैधानिक अंकेक्षण अहवाल व दोष दुरु अहवालाची नोंद घेणे.